

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना
पहिला मजला, प्रशासकीय इमारत, स.नं. ४८८, जालना
(जिल्हा नियंत्रणक कक्ष - आपत्ती व्यवस्थापन प्रभाग)

दुरध्वनी क्रमांक (02482)-223132

टोल फ्री क्रमांक 1077

फॅक्स क्रमांक (02482)-226477, 225326

E-mail: rdcjalna@gmail.com, jalnaddmo@gmail.com

Website: - www.jalna.gov.in, http://59.90.142.57/ddmajalna

जा.क्र. २०२०/मशाका/जिनिक/आव्यप्र/कावि-

दिनांक २८/०६/२०२०

(ई-मेलने/टपालाने)

आपत्ती प्राधान्य

वाचा:-

- १) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५.
- २) भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७.
- ३) मा.प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्र.करोना-२०२०/प्र.क्र.५८/आरोग्य-५ दिनांक १३/०३/२०२०, दिनांक १४/०३/२०२० आणि दिनांक १५/०३/२०२०.
- ४) मुख्याधिकारी, नगर परिषद, जालना यांचा प्रस्ताव दिनांक २८/०६/२०२०.

आदेश

ज्याअर्थी, शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, दिनांक १३/०३/२०२० पासून लागू करून खंड-२,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.

ज्याअर्थी, शासनाने दिनांक १४/०३/२०२० च्या अधिसूचने अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० लागू केला आहे.

ज्याअर्थी, सध्या महाराष्ट्रात नोव्हेल कोरोना विषाणू (कोविड-१९) संसर्ग बाधित रुग्ण मोठ्या प्रामाणात आढळत आहेत. कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचे संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी नगर परिषद, जालना यांनी वरील संदर्भ क्र.४ अन्वये जालना शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग बघता नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरीकांची वाहतूक बंद करण्याच्या अनुषंगाने लकडकोट, मस्तगड, रामतिर्थ, राजमहाल टॉकीस येथील पूल रहदारीस बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

त्याअर्थी, मी रविंद्र बिनवडे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना मला आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम, २०२० मधील तरतुदी अन्वये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्राप्त अधिकारान्वये जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरीकांची वाहतूक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील खालील पूल नागरीकांच्या रहदारीस पुढील आदेशापावेतो बंद करीत आहे.

- १) लकडकोट
- २) मस्तगड
- ३) रामतिर्थ
- ४) राजमहाल टॉकीस

उपरोक्त आदेशांचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी / कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ आणि भा.द.वि. १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

(रविंद्र बिनवडे) भा.प्र.से.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना

प्रतिलिपी:-

१. मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर.
२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
३. पोलीस अधिक्षक, जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
४. जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर पालिका प्रशासन, जि.अ.का.जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
५. मुख्याधिकारी नगर परिषद जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
६. तहसीलदार जालना यांना योग्य त्या कार्यवाहीस्तव.
७. जिल्हा माहिती अधिकारी, जि.अ.का.जालना यांना योग्य त्या प्रसिध्दिस्तव.